

# महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

मंगळवार, दिनांक ३१ मार्च, २०१५ / चैत्र १०, १९३७ ( शके )

- (१) मुख्यमंत्री } यांचे प्रभारी विभाग  
(२) गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री }

प्रश्नांची एकूण संख्या - ३७

मुंबई महानगरपालिकेने रिलायन्स कंपनीला शहरात १२०० ठिकाणी  
फोर-जी मोबाईल टॉवर उभारण्याची परवानगी दिल्याबाबत

- (१) \* १५९३६ श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-  
(१) मुंबई महानगरपालिकेने रिलायन्स कंपनीला शहरात १२०० ठिकाणी फोर-जी मोबाईल टॉवर उभारण्याची परवानगी दिली आहे, हे खरे आहे काय,  
(२) असल्यास, ४०७ उद्याने आणि मैदानांमध्ये बांधकाम करण्यापूर्वी हेरिटेज समितीची परवानगी न घेता बेकायदा टॉवर उभारण्यात आले, हे ही खरे आहे काय,  
(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने रिलायन्स कंपनीविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,  
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मुंबई महानगरपालिकेने रिलायन्स कंपनीला शहरात ११६० ठिकाणी फोर-जी मोबाईल टॉवर उभारण्याची परवानगी दिली आहे.  
(२) हे खरे नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेस रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड यांजतर्फे ४ जी टॉवर उभारण्याचे एकूण ५२८ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. सदर प्राप्त प्रस्तावांपैकी ९९ प्रस्तावांस महानगरपालिकेतर्फे मंजूरी देण्यात आलेली आहे. तथापि पुरातन वास्तु जतन विभाग (हेरीटेज) यांच्या कक्षेत येणा-या/बाधीत होणा-या जागेवर आजपर्यंत एकही प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नाही.  
(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**उस्मानाबाद शहरात चोरीच्या वाढत्या घटना**

(२) \* १५५३१ श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.राहुल मोटे (परांडा) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उस्मानाबाद शहरात वारंवार चोरीच्या घटना घडत असून भरदिवसा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे लुटणे, शहरातील शाळेमधील संगणक चोरीस जाणे असे प्रकार माहे जानेवारी-फेब्रुवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणांची चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) माहे जानेवारी-फेब्रुवारी, २०१५ या कालावधीत उस्मानाबाद शहरात चैन स्नॅचींग या सदराखाली ४ गुन्हे व संगणक चोरीचा १ गुन्हा असे एकुण ५ गुन्हे घडलेले आहेत.

(२) व (३) होय,

सोनसाखळी चोरीबाबत उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम ३९२ व ३४ नुसार गु.र.नं. ४/१५, ८/१५, २६/१५, २७/१५ असे ४ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

तसेच संगणक चोरीबाबत उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४५/१५ भा.दं.वि. कलम ४५४, ४५७ व ३८० अन्वये गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यांचा तपास सुरु आहे.

(४) विलंब झालेला नाही.

-----

**धनकवडी (जि.पुणे) येथील पुणे-सातारा रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामाबाबत**

(३) \* १४१९५ श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) धनकवडी (जि.पुणे) येथील पुणे-सातारा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम तीन वर्षे झाली तरी संध गतीने सुरु असून सदर उड्डाणपुलाच्या कामास दोन वेळा मुदत वाढ देण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर पुलाच्या बांधकामास दुसरी मुदत ही दिनांक ३१ मार्च, २०१५ पर्यंत देण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सुरुवातीला उड्डाणपुलाच्या कामासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधी पेक्षा किती अतिरिक्त खर्च झाला आहे,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व संबंधित उड्डाणपुलाचे काम केव्हा पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) व (२) सदर उड्डाणपुलाचे काम मे.जे.कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लि. मुंबई यांना ३० महिन्यांच्या मुदतीकरिता देण्यात आले होते. करारानुसार सदर काम दिनांक २७.६.२०१४ अखेरपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. तथापि, उड्डाणपुलाच्या कामामध्ये अडचणी आल्यामुळे सदर काम विहित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

यास्तव सदर कंत्राटदारास दिनांक १.१२.२०१४ पर्यंत प्रथम मुदतवाढ देणेत आलेली होती. परंतु वाढीव मुदतीत देखील उड्डाणपुलाचे काम पूर्ण न झाल्याने पुन्हा मुदतवाढ देण्याची कार्यवाही पुणे महानगरपालिका स्तरावर सुरु आहे.

(३) सदर उड्डाणपुलाच्या पूर्वनियोजित भराव व सर्व्हिस रस्ता यामध्ये बदल झाल्याने मूळ रुपये ४७.२७ कोटी रक्कमेच्या निविदेमध्ये रुपये ८.५० कोटी इतकी वाढ होऊन निविदेची सुधारित रक्कम रुपये ५५.७७ कोटी इतकी झाली, अशी वस्तुस्थिती आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) सदर उड्डाणपुलाच्या कामामधील श्री. शंकर महाराज मठा लगतच्या स्थानिक नागरीकांनी अप्रोच रस्त्याकरिता सलग भरावाऐवजी वाढीव स्पॅनची मागणी केल्याने त्याठिकाणी एक वाढीव स्पॅन प्रस्तावित करून त्याठिकाणाचे काम हाती घेण्यात आल्याने सदर उड्डाणपुलाच्या कामास विलंब झालेला आहे. सदर उड्डाणपुलाचे काम दिनांक ३०.४.२०१५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

-----

**अहमदनगर जिल्ह्यात वाळू माफियांकडून पोलीसाची हत्या झाल्याबाबत.**

(४) \* १३९०७ श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.वैभव पिचड

(अकोले) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अहमदनगर जिल्ह्यातील पैठण-पंढरपूर या पालखी मार्गावरील जायकवाडीच्या उजव्या कालव्याजवळ पोलीस नाईक श्री.दिपक भाऊसाहेब कोलते यांची वाळू माफिया सुरेश उर्फ टीनू कापसे याने निघृण हत्या केल्याची घटना दिनांक ३ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय. तथापि, सदर गुन्ह्यातील आरोपी सुरेश उर्फ पिनु भरत कापसे हा वाळूमाफिया असल्याचे आढळून आलेले नाही.

(२) सदर प्रकरणी दिनांक ३.२.२०१५ रोजी शेवगांव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्र. ४०/२०१५ अंतर्गत भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३०२, ३४ भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४/२५ प्रमाणे तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात एका आरोपीस अटक करण्यात आली असून उर्वरित दोन आरोपींना शोध सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हिम्बज हॉलिडेज प्रा.लि. या  
कंपनीने गुंतवणूकदारांची केलेली फसवणूक**

(५) \* १२४२२ श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हिम्बज हॉलिडेज प्रा.लि. या कंपनीने पर्यटन सहलीच्या नावाखाली नागरिकांची सुमारे १०० कोटी रुपयांची फसवणूक करून कंपनीचे संचालक अधिकारी कर्मचारी फरार झाले असल्याचे माहे डिसेंबर, २०१४ वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुषंगाने दोषींवर कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१), (२) व (३) रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हिम्बज हॉलिडेज प्रा.लि. या कंपनीने सहलीच्या नावाखाली फसवणूक केल्याबाबत केलेल्या तपासामध्ये एकूण १६,३९,२००/- रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

प्रकरणी दिनांक १२.०२.२०१५ रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुरनं. १८/२०१५ भादंविसं कलम ४०६, ४२०, ३४ तसेच महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करून ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे तर २ आरोपींना सीआरपीसी ४१ (अ) प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**पुणे येथील येरवडा कारागृहाच्या अंडा सेलमधील गुन्हेगाराने मोबाईल  
वरून अडीच हजार कॉल्स केल्याचे आढळल्याबाबत**

(६) \* ८८५४ श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये दक्षता विभागाने माहे मे, २०१४ मध्ये घेतलेल्या झडतीत सराईत गुन्हेगार मुन्ना शेख याचेकडे मोबाईल आढळून आला असून सदर आरोपीने मोबाईलवरून टोळीतील साथीदार, नातेवाईक, मित्र यांना अडीच हजार कॉल्स केल्याची बाब दिनांक १९ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,  
 (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) सदर मोबाईल दक्षता पथकाने घेतलेल्या झडतीमध्ये सापडला नसून कारागृहातील अधिका-यांनी दिनांक ०६.०५.२०१४ रोजी घेतलेल्या झडतीमध्ये मोबाईल जप्त केलेला आहे. सदर मोबाईलवरून बंदयाने कॉल केल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) व (३) सदर प्रकरणी बंदयावर येरवडा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.३१२६/२०१४ भा.द.वि.क्र.१८८,३५३ अन्वये कारागृहात अनधिकृतपणे अवैध वस्तु बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी सकृतदर्शनी प्रथमतः कर्तव्यात निष्काळजीपणा आढळून आलेल्या ५ कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे.

तसेच अशा घटनांना आळा बसण्याकरिता प्रतिबंधात्मक स्वरूपाच्या उपाययोजनांनुसार २२ मोबाईल जामर, १३५ सी.सी.टि.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच तपासणीकरीता १२ मेटल डिटेक्टर विकत घेण्यात आले आहेत.

-----

### मुंबईतील मिठी नदीच्या सुशोभिकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्याबाबत

(७) \* ७५०९ अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, स्वच्छता आणि सुशोभिकरण करण्याचा कार्यक्रम महानगरपालिका आणि एमएमआरडीएने हाती घेतला असून यासाठी या दोन्ही यंत्रणांनी मिळून आतापर्यंत रुपये १०५७ कोटी खर्च केला आहे, हे खरे आहे काय,  
 (२) तसेच, सदर काम हे सन २०१० पर्यंत पूर्ण करण्याची मुदत असतानाही या कामाला तीन वेळा वाढीव मुदत देऊन ते आता २०१७ सालापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय,  
 (३) असल्यास, सदर कामाला मुदतवाढ देण्यामागील सर्वसाधारण कारणे काय आहेत,  
 (४) तसेच, मिठी नदीचे हे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे,  
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) मुंबईतील मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण स्वच्छता आणि सुशोभिकरण करण्याचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतला असून यासाठी या दोन्ही यंत्रणांनी मिळून आतापर्यंत ११०१.६६ कोटी रुपये खर्च केला आहे.

(२) व (३) सदर प्रकल्पामध्ये बाधीत असणा-या बांधकामांचे निष्कासन व पुर्नवसन करण्यास लागणारा अवधी तसेच प्रकल्पामध्ये बाधित असलेल्या जमिनीचे भूसंपादन प्रक्रियेस लागणारा अवधी इत्यादी कारणांमुळे सदर प्रकल्प पूर्ण झालेला नाही.

तथापि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ९१ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम डिसेंबर २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सन २०१७ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

(४) शासनामार्फत अतिक्रमणे निष्कासनासाठी तसेच न्यायालयीन प्रकरणे व भूसंपादन इत्यादी कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडे पाठपुरावा करण्यात येतो.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात बालधुनी नदीच्या किनाऱ्यालगत मोनार्च  
बिल्डर्सकडून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत**

(८) \* ६६४७ श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात बालधुनी नदीच्या किनाऱ्यालगत मोनार्च बिल्डर्सकडून अनधिकृत बांधकाम सुरु आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या ठिकाणी मोनार्च बिल्डर्स या विकासकास बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, या ठिकाणी मोनार्च बिल्डर्स या विकासकाने नदी किनारी विना परवानगी संरक्षण भिंत उभारली असल्याने आजुबाजूच्या वस्तीमध्ये नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी वारंवार पत्रव्यवहार करुनही कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार संबंधित विकासकावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे खरे नाही.

(२) उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत मे. मानार्च सॉलीटेअर एल.एल.पी. यांना दिनांक २१.०१.२०१३ रोजीच्या पत्रान्वये, रहिवासी व वाणिज्य वापरासाठीच्या तळघर + स्टिल्ट + ७ मजले असलेल्या १६ इमारतींच्या बांधकामासाठी परवानगी देण्यात आली आहे.

(३) व (४) सदर बांधकामास परवानगी देताना उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत अनियमितता झाल्याबाबतच्या तक्रारी उल्हासनगर महानगरपालिकेस प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त तक्रारीची आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका यांच्यामार्फत दिनांक १९.१२.२०१४ रोजी स्वतंत्र सुनावणी घेण्यात आली. सदर सुनावणीतील निर्णयानुसार, महानगरपालिकेमार्फत दिनांक २२.१२.२०१४ रोजीच्या पत्रान्वये बांधकाम परवानगीची मुळ नस्ती संचालक, नगररचना, पुणे

यांचेकडे अभिप्राय व मार्गदर्शनाकरीता पाठविण्यात आली आहे. संचालक, नगररचना पुणे यांचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत पुढील कार्यवाही करण्यात येईल. तथापि, तूर्तास सदर बांधकामास महानगरपालिकेमार्फत स्थगिती देण्यात आली आहे.  
(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील (भायखळा) महिला वैद्यकीय  
अधिकारी यांनी केलेल्या फसवणूकीबाबत**

(१) \* १५०५५ श्री.वैभव नाईक (कुडाळ), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय  
मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील (भायखळा) महिला वैद्यकीय अधिकारी शिवनंदा लावंड यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून दोन विद्यार्थ्यांची रुपये २३ लाख १३ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीसांनी दिनांक ३ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास अटक केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय.

(३) सदर प्रकरणी महिला वैद्यकीय अधिकारी शिवनंदा लावंड यांनी दखलपात्र गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचेविरुद्ध आग्नीपाडा पोलीस स्टेशन येथे गुरक्र. १४/१५ भादं.१५ कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये दिनांक १७.०१.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर प्रकरणी महिला आरोपी यांना दिनांक ०३.०२.२०१५ रोजी अटक करण्यात आलेली असून सदर अटक महिला आरोपीकडून पोलीस कोठडी दरम्यान फसवणूक झालेली काही एक रक्कम हस्तगत करण्यात आलेली नसून, अटक महिला आरोपीस सत्र न्यायालयाने दिनांक २५.०२.२०१५ रोजी लायक जामीनावर मुक्त केलेले आहे. सदर प्रकरणी एका पाहिजे आरोपीताचा शोध घेणे चालू आहे.

सदरचा गुन्हा तपासाधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**अतित पाली रोड (जि.सातारा) येथील इमरसन क्लायमेट टेक्नॉलॉजी  
इंडिया लिमिटेड या कंपनीत स्थानिकांना काम मिळणेबाबत**

(१०) \* १५५६५ श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अतित पाली रोड (जि.सातारा) येथील इमरसन क्लायमेट टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या उभारणी दरम्यान काम करणाऱ्या स्थानिक कामगारांना कंपनीत सामावून घेण्याबाबतचे सन १९९७ मध्ये कंपनीमार्फत आश्वासन देण्यात येऊनही कंपनी व्यवस्थापनाने स्थानिक कामगारांना कामावर घेण्यात आले नसल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कंपनीत तात्पुरत्या स्वरूपात काम देऊन स्थानिक भूमीपुत्र असलेल्या कर्मचा-यांना कंपनीने सन २०१० पासून कोणतेही कारण न देता कामावरून कमी केले असल्याने सदर कंपनीत कामावर घेण्यासंदर्भात वारंवार कंपनी व्यवस्थापनाकडे अर्ज करूनही कामावर घेतले नसल्याने कर्मचाऱ्यांनी त्यासंदर्भातील निवेदन मा.कामगार मंत्री यांना दिनांक १३ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास सादर केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना कामावर घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश मेहता :** (१) हे खरे नाही.

(२) व (३) हे खरे नाही.

तथापि, सहाय्यक कामगार आयुक्त, सातारा यांच्या कार्यालयात सन २००८ ते सन २०१० या कालावधीत तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपातील एकूण १२ कामगारांना व्यवस्थापनाने कमी केल्याबाबतची तक्रार माहे नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये प्राप्त झाली असून औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७ च्या कलम २ (अ) अंतर्गत कार्यवाही सुरु आहे.

तसेच कंपनी व्यवस्थापनाकडे वारंवार अर्ज करूनही कामावर घेत नसल्याचे निवेदन कर्मचा-यांनी मा. मंत्री (कामगार) यांना दिनांक १३/०१/२०१५ रोजी वा त्या सुमारास सादर केल्याचे आढळून येत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**बुलढाण्यातील श्री व्हॉल्ह योजनेच्या पाणी वितरण व्यवस्थेबाबत**

(११) \* ११५६० श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलढाण्यातील पाणी वितरण व्यवस्थेतील दोष दुर करण्यासाठी करावयाच्या श्री व्हॉल्ह योजनेचे काम सन २०१० पासून प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,



- (२) असल्यास, सदर काम प्रलंबित असण्याची कारणे काय आहेत,  
 (३) तसेच वर्षाकाठी तीन द.ल.घ.मी. पाण्याची होणारी गळती रोखण्यासाठी ही योजना सक्षम आहे काय,  
 (४) असल्यास, सदर योजनेचे काम केव्हापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) व (२) बुलढाणा शहरातील पाणी वितरणातील तांत्रिक दोष दूर करणे व शहरातील सर्व नागरीकांना समप्रमाणात व पूरेशा दाबाने पाणी पुरवठा करणे हे श्री व्हाॅल्व्ह म्हणजेच श्री झोन योजनेचे वैशिष्ट्य आहे. याकरिता रुपये ७४.८६ लक्ष किंमतीचे अंदाजपत्रक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बुलढाणा यांचेकडून तयार करण्यात आले. त्याअंतर्गत सन २०१०-११ मध्ये स्वतः नगर परिषदेच्या निधी मधून रुपये ३५ लक्ष रुपये इतका निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बुलढाणा यांना देण्यात आला. उर्वरित निधी उपलब्ध न झाल्याने कामे अपूर्ण राहिली.

तदनंतर सन २०१३ मध्ये नव्याने रु. १२८.१४ लक्ष किंमतीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले व जिल्हाधिकारी यांनी १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर केल्यानुसार रु. ६६.१२ लक्ष इतका निधी दिनांक २.११.२०१३ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बुलढाणा यांचेकडे जमा करण्यात आला. म्हणजेच एकूण रुपये १०१.१२ लक्ष इतका निधी (८० टक्के) नगरपरिषदेमार्फत उपलब्ध करण्यात आला आहे. दिनांक ०२.०१.२०१५ रोजी नवीन कंत्राटदारास कार्यारंभ आदेश देण्यात आला असून सदर कामे प्रगतीपथावर आहेत. ती कामे दिनांक १५.०४.२०१५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

(३) व (४) सदर योजना सक्षम असून या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बुलढाणा यांचेमार्फत सुरु आहे व ती कामे तातडीने पुर्ण करण्यात येईल.

-----

#### धुळे शहरातील बडोदा बँकेच्या मुख्य शाखेतून रोकड चोरीस गेल्याबाबत

(१२) \* ५८५९ श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) धुळे शहरातील गल्ली क्र. ५ मधील बडोदा बँकेच्या मुख्य शाखेतून स्ट्रॉग रुममधील तिजोरीतून ९६ लाख रुपयांची रोकड चोरीस गेल्याची घटना दिनांक १७ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,  
 (२) असल्यास, धुळे शहरातील आज्ञादनगर पोलीसांनी अज्ञात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, हे ही खरे आहे काय,  
 (३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,  
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, प्राप्त फिर्यादीवरून ३ अज्ञात इसमाविरुद्ध आज्ञाद नगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १०/२०१५ भा.दं.वि. कलम ४५७, ३८० व ४६५ अन्वये दि. १७/०१/१५ रोजी गुन्ह्या नोंदविण्यात आला आहे.

(३) गुन्ह्याच्या तपासात ९ आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

सदर गुन्ह्यात चोरीस गेलेल्या रु. ९६,०६,०१७/- रकमेपैकी आतापर्यंत रु. ७८,९७,०००/- इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्यात निष्पन्न झालेले उर्वरित २ आरोपींना अटक करणे व उर्वरित रक्कम हस्तगत करण्याबाबतचा तपास सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**दादर (प) मुंबई येथील काकासाहेब गाडगीळ मार्ग स्थित लोकमान्य नगर प्रियदर्शनी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या गैरप्रकाराची चौकशीबाबत**

(१३) \* ८८४१ श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दादर (प), मुंबई येथील काकासाहेब गाडगीळ मार्ग स्थित लोकमान्य नगर प्रियदर्शनी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पातील फसवणूक, गैरप्रकार व अनियमितेची चौकशी करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दिनांक २९ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास मा. मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाकडून चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व दोषीविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश मेहता :** (१) व (२) मा.आमदार श्री.सुनिल शिंदे यांनी मा.मुख्यमंत्री महोदयांस पाठविलेले दि. २९.१२.२०१४ चे निवेदन या विभागात प्राप्त झाले असून सदर निवेदन व त्यासोबतची सहपत्रे मुख्य अधिकारी, मुंबई इमारत पुनर्रचना मंडळ यांचेकडे पाठवून निवेदन/सहपत्रात नमुद बाबींच्या अनुषंगाने चौकशी/शाहनिशा करून त्याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनास सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी पुढील नियमोचित कार्यवाही करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबईतील कलिना येथील टॅक प्रॉपर्टी येथे आरक्षित क्रीडा संकुलाच्या  
तलावात भराव टाकून केलेले अतिक्रमण**

(१४) \* १२१९८ श्री.संजय पोटनीस (कलिना) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील कलिना येथील टॅक प्रॉपर्टी येथे आरक्षित क्रीडा संकुलाच्या अंदाजे १३ एकर जागेवर तलावात भराव टाकून अतिक्रमण करण्याचे काम सुरु असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त १३ एकर जमिनीवर आरक्षण असतांना आरक्षित ठिकाणी तलावात भराव टाकून केलेले अतिक्रमण हटवून सुसज्ज क्रीडा संकुल उभारून तेथे क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक ७ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास मा.शालेय शिक्षण, क्रिडा व युवक कल्याण मंत्री यांना निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुसार उक्त क्रिडा संकुलाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याबाबत शासनस्तरावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही. जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास कलिना टॅक येथे तलावात भर टाकून अतिक्रमण करण्याचे काम सुरु असल्याचे निदर्शनास आले नाही.

(२) स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी शालेय शिक्षण, क्रिडा व युवक कल्याण मंत्री यांना दिनांक ७ फेब्रुवारी, २०१५ रोजी निवेदन दिले हे खरे आहे.

(३) दिनांक १९.०३.२०१५ रोजीच्या पत्रान्वये सदरचे निवेदनावर नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून अनुपालन अहवाल शासनास पाठविण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेस करण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**कोल्हापूर शहरामध्ये कम्युनिष्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंदराव पानसरे  
यांच्या मारेक-यांना अटक करण्याबाबत**

(१५) \* १४८९२ श्री.अजित पवार (बारामती), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.गणपतराव देशमुख (सांगोले), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.रवि राणा (बडनेरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर शहरामध्ये कम्युनिष्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंदराव पानसरे व त्यांच्या पत्नीवर दिनांक १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी भररस्त्यात गोळीबार करून खुनी हल्ला करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, अशा प्रकारचा खुनी हल्ला करण्यात येणार असल्याची धमकीची पत्रे त्यांना आली होती, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, खुनी मारेक-यांना अटक करण्यात आली आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय.

(२) कॉ. गोविंदराव पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या अनुषंगाने तपासावेळी पोलिसांनी त्यांचे नातेवाईक व हितसंबंधी यांचेकडे चौकशी करित असताना त्यांनी एक निनावी पत्र आले असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या पत्रामध्ये कॉ. गोविंदराव पानसरे यांना प्रत्यक्ष मारण्याची धमकी देण्यात आलेली नाही. सदर पत्रामधील मजकुराच्या अनुषंगाने सखोल तपास सुरु आहे.

(३) व (४) सदर प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाणे येथे दि. १६.२.२०१५ रोजी गुन्हा नोंद क्र. ३९/२०१५ भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३०७,३४ सह आर्म अॅक्ट कलम ३,२५ प्रमाणे दि. १६.२.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत पुढील सूचना दिल्या. दहशतवाद विरोधी पथक, पुणे व मुंबई यांनी घटनास्थळी भेट दिली असून त्यांची तपासकामी मदत घेण्यात आली आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या लिखाणाच्या संदर्भाने तसेच त्यांच्या विविध कार्यक्रमांच्या संदर्भाने निर्माण झालेल्या वादाबाबत गोपनीय व उघड तपास करण्यात आला. कर्नाटक व गोवा या शेजारील राज्यांच्या पोलीसांशी संपर्क साधून तपासासाठी मदत घेण्यात आली. विविध गुन्ह्यांतील एकूण १७९ सराईत गुन्हेगारांकडे प्रत्यक्ष तपास करण्यात आला असून अधिक तपास जारी आहे. गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपासासाठी एकूण वीस तपास पथके नेमण्यात आली असून तपास सुरु आहे.

-----

**ठाणे पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याबाबत**

(१६) \* ८२३६ श्री.संजय केळकर (ठाणे शहर), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) श्री. बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री. अजय चौधरी (शिवडी), श्री. हितेंद्र ठाकर (वसई), श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या हद्दीत असणा-या ठाणे शहरासह कल्याण-डोंबिवली-भिवंडी-उल्हासनगर-अंबरनाथ यापरिसरात पोलीसांचा गुन्हेगारांवर कोणताच धाक राहिला नसून चोरट्यांनी पोलीसांवर हल्ले केले असून, चो-या, घरफोड्या, महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबविणे तसेच माहे जानेवारी ते जून, २०१४ या कालावधीत तब्बल ५० हत्या व ९३ बलात्काराच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) पोलीसांचा गुन्हेगारावर धाक राहिलेला नाही, हे खरे नाही.

चोरट्यांनी पोलीसांवर हल्ले केलेबाबत ठाणे पोलीस आयुक्त परिसरातील जानेवारी २०१४ ते जून, २०१४ या कालावधीत ६ घटना घडल्या आहेत. त्याबाबत ७ गुन्हे दाखल असून, १६ आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे.

तसेच ठाणे पोलीस आयुक्त परिसरातील जानेवारी, २०१४ ते जून, २०१४ या कालावधीत चोरीचे १५६४ गुन्हे दाखल असून त्यापैकी ३७९ गुन्हे उघडकीस आले आहे. त्यात एकूण ६६६ आरोपींना अटक केलेली आहे. त्यातील एकूण रु. १२७०३४२६२ चोरीस गेलेल्या मालापैकी २६२२१६६९ रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे.

नमूद कालावधीत घरफोडीचे ८४० गुन्हे दाखल असून त्यापैकी २३१ गुन्हे उघडकीस आले आहे. त्यात एकूण ५३३ आरोपींना अटक केलेली आहे. त्यातील एकूण १८२०५४३६६ रुपये चोरीस गेलेल्या मालापैकी १६०३४३४४ रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे.

नमूद कालावधीत मंगळसूत्र चोरीचे ४३७ गुन्हे दाखल असून त्यापैकी २३१ गुन्हे उघडकीस आले आहे. त्यात एकूण ३९४ आरोपींना अटक केलेली आहे. त्यातील एकूण २७८८३१९९ रुपये चोरीस गेलेल्या मालापैकी ९४६९०६१ रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे.

नमूद कालावधीत खुनाचे ६१ गुन्हे दाखल असून त्यापैकी ५३ गुन्हे उघडकीस आले आहे. त्यात एकूण १२१ आरोपींना अटक केलेली आहे. तसेच, बलात्काराचे ११६ गुन्हे दाखल असून त्यापैकी ११४ गुन्हे उघडकीस आले आहे. त्यात एकूण १३९ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

(२) ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस ठाण्यांचे हद्दीत अशा प्रकारच्या घटना घडु नये याकरीता परिमंडळ तसेच पोलीस ठाणे स्तरावर शांतता व मोहल्ला कमिटी सदस्य, रहिवाशी सोसायट्यांतील अध्यक्ष व सदस्य, जेष्ठ नागरिक, महिला दक्षता सदस्य, ज्वेलर्स दुकानदार यांच्या वेळोवेळी बैठका घेवून त्यांना मार्गदर्शनपर सुचना देवून स्वतःचे व इतरांचे सुरक्षिततेबाबत सतर्क व जागृत राहणेबाबत आवाहन करण्यात येते.

तसेच पोलीस ठाण्यांचे हद्दीत मोक्याचे ठिकाणी तसेच रहिवाशी सोसायट्यांमध्ये, एस.टी.स्टॅंड, रिक्सा स्टॅंड, मॉल्स, नाट्यगृह, चित्रपटगृह, बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना सतर्क व जागृत राहणेबाबत जाहीरातीचे फलक लावून नागरिकांना आवाहन करण्यात येते. वाढत असलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस ठाणे हद्दीत दिवसा व रात्री पोलीसांची सतर्क गस्त, बीटमार्शल व मोबाईल पेट्रोलिंग, फिक्स पॉइंट नेमुन अचानकपणे नाकाबंदी व कॉर्बींग ऑपरेशनचे आयोजन केले जाते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबईतील देवनार कत्तलखाना डहाणूच्या पुढे स्थलांतरीत करण्याबाबत**

(१७) \* १५५०८ श्री.पास्कल धनारे (डहाणू) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) आशिया खंडातील सर्वात मोठा असलेला मुंबईतील देवनार कत्तलखाना डहाणूच्या पुढे आदिवासी क्षेत्रातील पाच हजार एकर जागेत हलविण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिनांक २८ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर कत्तलखाना हलविण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, सदर आदेशामुळे आदिवासी व गोरगरीब लोकांच्या होणा-या गैरसोयीचा विचार केला आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात येणार आहे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर शहरातील जयसम इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस प्रा.लिमिटेड  
कंपनीने शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबाबत**

(१८) \* १५२०६ श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण), डॉ.आशिष देशमुख (काटोल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर शहरातील श्रीसूर्या, जोएस फायनान्स, वासनकर इन्फ्रास्ट्रक्चर, व्हिडेल पाठोपाठ जयसम इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस प्रा.लिमिटेड कंपनीच्या अय्यर बंधुनी शेकडो गुंतवणूकदारांची एकूण ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे दिनांक २३ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या कंपनीमध्ये दीडशेच्यावर गुंतवणूकदारांनी पैशांची गुंतवणूक केली असून त्यापैकी १६ गुंतवणूकदारांनी गुन्हे शाखेत फसवणूक झाल्याबाबतची तक्रार केली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी फसवणुक करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली तसेच गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळविण्यासाठी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय.

(२) अंशतः खरे आहे.

गुन्हे शाखा कार्यालयामध्ये ९ गुंतवणूकदारांनी तक्रार केली आहे.

(३) जयसम इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड कंपनी च्या संचालकांविरुद्ध पोलीस स्टेशन अंबाझरी येथे अप.क्र. २६/२०१५, भा.दं.वि. कलम ४०६,४२०,३४ सह कलम ३ एम.पी.आय.डी. अॅक्ट १९९९ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. पोलीस तपास चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहरातील शिवडी येथील टीबी हॉस्पिटलमधील सुमारे ८०० टीबी पेशंटची थुंकी दररोज थेट गटारात फेकून दिली जात असल्याबाबत

(१९) \* ८११७ श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम), श्री.राजेंद्र पाटणी (कारंजा), श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरातील शिवडी येथील टीबी हॉस्पिटलमधील सुमारे ८०० टीबी पेशंटची थुंकी दररोज थेट गटारात फेकून दिली जात असल्याचा प्रकार माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, टीबी पेशंटची थुंकी शास्त्रशुद्ध पध्दतीने नष्ट करण्याचा नियम असतांना सर्व नियम धाब्यावर बसवून मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, रुग्णालयातील ज्वलनभट्टी बंद असल्याने रुग्णांच्या थुंकीची विल्हेवाट लागत नसल्यामुळे कर्मचारी व डॉक्टरांना टीबीची लागण होत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकरणाची शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय, संबंधितावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही. महासंचालक, आरोग्य सेवा, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी निर्देशिल्याप्रमाणे महानगरपालिकेमार्फत क्षयरोगाच्या थुंकीचे निर्जंतुकीकरण करण्यात येते.

(३) हे खरे नाही. सन २००४ मध्ये महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण समिती यांच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ज्वलनभट्टी बंद करण्यात आली. तथापि, थुंकीची विल्हेवाट ज्वलनभट्टीमध्ये यापूर्वी कधीही केली जात नव्हती.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई शहरात विविध विकासकांनी मांसाहार करणाऱ्या कुटूंबांना  
नव्या इमारतीत घरे नाकारली असल्याबाबत**

(२०) \* १५१३५ श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरातील ताडदेव येथील किंजल हाईट्स, इंटरप्रायझेस व जयंत दर्शन तसेच कांदिवली येथील विना संतूर, शंकर नगर, राज हाईट्स, एम.जी.रोड, दिपक निवास एक्स मथुरादास रोड यांच्या विकासकांनी विशिष्ट धर्माच्या लोकांना तसेच मांसाहार करणाऱ्या कुटूंबांना नव्या इमारतीत घर नाकारले असल्याची बाब माहे जानेवारी, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी सदर विकासकांच्या आयओडी, सी.सी. तसेच जलजोडणी सुविधा स्थगिती करण्याची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार सदर विकासकांवर शासनाकडून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत, याबाबतचे नेमके धोरण काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**पवई (मुंबई) येथील फिल्टरपाडा-साकीविहार रोड येथील शंकर मंदिर उद्यानाशेजारी रेनीसंस  
हॉटेल व्यवस्थापनाने महानगरपालिकेच्या भुखंडावर अतिक्रमण केल्याबाबत**

(२१) \* ८०७७ श्री.शरददादा सोनवणे (जुन्नर), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पवई (मुंबई) येथील फिल्टरपाडा-साकीविहार रोड येथील शंकर मंदिर उद्यानाशेजारी असलेल्या रेनीसंस हॉटेलच्या व्यवस्थापनाकडून महानगरपालिकेच्या भुखंडाची जागा बळकावून अतिक्रमण केल्याची बाब दिनांक १२ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर ठिकाणी मलनिस्सारण वाहिनी टाकली नसून रेनीसंस हॉटेलमधील सर्व मलजल पवई तलावात सोडले जात आहे, तसेच तेथे अनधिकृत बांधकामे होत असून शासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या अतिक्रमणाबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, त्यामध्ये काय आढळून आले आहे, त्यानुसार या हॉटेल व्यवस्थापनावर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?



**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे खरे नाही. परंतु, सदर हॉटेलास मुख्य रस्त्यापासून जाण्यासाठी वहिवाटीच्या रस्त्याकरिता ६.२० मी x ५५०.०० मी जागेच्या तात्पुरत्या वापराच्या परवान्याचे नुतनीकरण दिनांक ०३.०२.२०१५ पर्यंत करण्यात आले आहे. सदर नुतनीकरण करण्याबाबतचा अर्ज सदर हॉटेलमार्फत महानगरपालिकेस प्राप्त झाला असून, सदर जागा तीव्र ऍन्ड लायसन्स तत्वावर प्रत्येक वर्षी शुल्क भरणे यासापेक्ष दिलेली आहे.

(२) साकी विहार रोडवर असलेल्या रेनीसंस हॉटेलच्या व्यवस्थापकांनी पवई तलाव परिसरात अनधिकृत तसेच वाढीव बांधकामे करून सदर हॉटेलमधील मलजल पवई तलावात सोडले असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निदर्शनास आले नाही.

(३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ निरीक्षक दुकाने व आस्थापना या विभागामार्फत दि. २१.०९.२०१३ रोजी महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८ व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियमावली १९६१ अनुसार काही तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यामुळे रेनीसंस हॉटेलच्या व्यवस्थापना विरुद्ध मा. न्यायालयीन आदेशानुसार रु. १,४४,०००/- एवढ्या दंडात्मक शिक्षेची कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच पुन्हा चॅलेट हॉटेलस प्रा.लि. यांच्या रेनिंसंस स्पा व आरो हेड अँड ब्युटी या आस्थापनांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम कलम ७ (१), १८ (१ बी) आणि महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियमावलीच्या नियम २० ए अन्वये दि. १५.०९.२०१४ रोजी सदर तरतुदींचा भंग केल्यामुळे कारवाई करण्यात आलेली असून त्यानंतर संबंधितांवर मुलुंड येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात क्र. १५८७/२०१४ व १५८८/२०१४ अन्वये दावे दाखल करण्यात आलेले आहेत व सदर प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणा-या प्रकल्पग्रस्तांना देऊ केलेल्या भुखंडाचा ताबा मिळण्यास विलंब होत असल्याबाबत**

(२२) \* ६८७४ श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जितेंद्र आव्हाड

(मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये सुमारे ६६७ भुखंडांचे वाटप करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्रस्तावित पुष्पकनगरच्या उभारणीला पर्यावरण विभागाची परवानगी घ्यावी लागणार असल्याने बाधित प्रकल्पग्रस्तांना सदर विकसीत भुखंडाचा ताबा मिळण्यास विलंब लागणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, बाधितांना भुखंडाचा ताबा मिळावा यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी तातडीने प्राप्त करून घेण्याबाबत शासनस्तरावरून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) अंशतः खरे असून प्रकल्पग्रस्तांसाठी भूखंडाची निश्चिती करण्यात आली आहे.

(२) व (३) पर्यावरण निपटारा प्रमाणपत्र (EC) प्राप्त करून घेण्यासाठी सिडकोने राज्य मुल्यांकन समिती-॥ यांचेकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. पर्यावरण निपटारा प्रमाणपत्रासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**मुंबई उपनगरातील मालाड पश्चिम येथे शासकीय भूखंडावर १४  
 विनाअनुदानित शाळा बांधण्यात आल्याबाबत**

(२३) \* ११६६७ डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई उपनगरातील मालाड पश्चिम येथे शासकीय भूखंडावर १४ विनाअनुदानित शाळा बांधण्यात आल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर शाळा इमारतीच्या बांधकामांना परवानगी देणा-या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) तसेच शाळा व्यवस्थापकावर कोणती कारवाई केली व सदर भूखंड परत घेणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे अंशतः खरे आहे.

सर्व १४ शाळा या खाजगी शाळा आहेत. त्यापैकी ६ शाळा शासकीय जमिनीवर, ६ शाळा खाजगी जमिनीवर, १ शाळा म्हाडा आणि १ शाळा महानगरपालिकेच्या जमिनीवर आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे १४ शाळांपैकी १२ विनाअनुदानित शाळांना मान्यता दिली आहे. तसेच १ अनुदानित शाळेस मान्यता दिली आहे. तसेच १ अनुदानित शाळेस मान्यता दिली असून उर्वरित १ शाळा निकष पूर्ण करित नसल्यामुळे त्या शाळेस मान्यता देण्यात आलेली नाही.

(२) सदर १४ शाळांपैकी २ शाळांना महानगरपालिकेतर्फे बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. सदरहु प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिका-यांवर महानगरपालिकेतर्फे कोणतीही कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आलेले आहे.

- (३) या संदर्भात आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना प्रस्तुत प्रकरणी प्रचलित नियमानुसार आवश्यक कारवाई तात्काळ करण्यात येऊन अनुपालन अहवाल शासनास सादर करण्याबाबतच्या सूचना शासन स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत.
- (४) मा. उच्च न्यायालयात सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून मा. न्यायालयाच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबई व पुणे शहरासह राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांना  
आळा बसण्यासाठी उपाययोजना करणेबाबत**

(२४) \* ५२७८ श्री.संग्राम थोपटे (भोर), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला), श्री.संजय कदम (दापोली), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.संदीपानराव भुमरे (पैठण), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.सुरेश धानोरकर (वरोरा), श्री.संजय पोतनीस (कलिना) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) 'सेव्ह लाईफ फाऊंडेशन' ने केलेल्या अभ्यासातून रस्ते अपघातात होणा-या मृत्यूच्या संख्येत देशात मुंबई पाचव्या व पुणे दहाव्या क्रमांकावर असल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातात गत ११ महिन्यात १७६७ मृत्यू झाले असून अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता जखमींना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता सुसज्ज वैद्यकीय व्हॅन उपलब्ध करण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (३) तसेच चाकण (ता.खेड, जि.पुणे) भागातील मोशी-आळेफाटा राष्ट्रीय व राज्य मार्गावर गत ५ वर्षात १ हजारहून अधिक व्यक्ती अपघातात बळी गेले असून या महामार्गावर आळंदी फादा, तळेगाव चौक, आंबेठाण चौक भागात नो पार्किंग झोन केला असतांनाही महामार्गाच्या दुतर्फा अवजड वाहने पार्किंग करणा-यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक वेळा करूनही आतापर्यंत कारवाई न होण्याची कारणे काय वा उक्त मागणीच्या अनुषंगाने कार्यवाहीची सद्यस्थिती काय आहे,
- (४) मुंबई व पुणे सह राज्यातील रस्ते अपघाताची संख्या कमी व्हावी याकरिता रस्ते सुरक्षेसंबंधी नवे धोरण आखण्याबाबत शासनस्तरावरून कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) सेव्ह लाईफ फाऊंडेशनने केलेल्या अभ्यासाचा अहवाल प्राप्त झालेला नाही.

(२) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर फेब्रुवारी, २०१४ ते डिसेंबर, २०१४ या ११ महिन्यांच्या कालावधीत एकूण ३१८ अपघात झाले असून १२६ जणांचा मृत्यु झाला आणि गेल्या ६ वर्षात अपघातांच्या संख्येत सातत्याने घट झाली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या मदतीकरीता १० सुसज्ज रुग्णवाहीका राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुरविण्यात आलेल्या आहेत. तसेच, ४ आधुनिक सुसज्ज रुग्णवाहीका आय.आर.बी कंपनीमार्फत तैनात करण्यात आल्या आहेत. ओझर्डे येथे हेलिपॅडसह ट्रामा केअर सेंटर उभारण्याचे काम प्रगती पथावर आहे. या ठिकाणी हवाई रुग्णवाहीकेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

(३) मोशी आळेफाटा राष्ट्रीय व राज्य महामार्गावर गेल्या ५ वर्षांमध्ये ७२७ अपघात घडले असून त्यामध्ये ४०२ व्यक्ती मृत्यु पावल्या आहेत.

चाकण पोलीस ठाणे हद्दीत पार्किंग सम-विषम तारखेप्रमाणे करण्याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. तसेच तळेगाव-शिक्रापूर रोड व इतर मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विचाराधीन आहे.

महामार्ग व जिल्हा पोलीस वाहतूक शाखा यांच्यामार्फत सन २०१० ते सन २०१४ कालावधीत धोकादायकरित्या वाहन सोडून जाणा-या वाहनचालकांवर एकूण २,३७५ केसेस केलेल्या आहेत.

(४) रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे याकरीता खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहे:-

- १) रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे याकरीता महामार्ग पोलीस व जिल्हा पोलीस यांच्याकडून कसुरदार वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये नियमित कारवाई करण्यात येते.
- २) महामार्ग पोलीस व जिल्हा पोलीसांकडून सतत महामार्गावर परिणामकारक गस्त करण्यात येते.
- ३) राज्यात दरवर्षी साजरा करण्यात येणा-या रस्ता सुरक्षा अभियानादरम्यान पथनाटय, पोस्टर/स्टीकर्स स्पर्धा, डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग कार्यशाळा, वैद्यकिय शिबिरे, प्रथमोपचार प्रशिक्षण इत्यादीचे आयोजन केले जाते.
- ४) रस्ता सुरक्षा अभियानादरम्यान शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण व सामान्य नागरीक यांच्यामध्ये रस्ता सुरक्षिततेविषयी जागृती करण्यात येते.
- ५) महामार्ग पोलीसांच्या संकेतस्थळावर शालेय विद्यार्थ्यांकरीता गेम स्वरूपात वाहतूक नियमांची माहिती उपलब्ध करून दिली आहे.
- ६) प्रवासादरम्यान राज्यातील कोणत्याही महामार्गावर अडचणी आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी याकरीता महामार्ग पोलीसांच्या संकेतस्थळावर रुग्णालये, रुग्णवाहीका, गॅरेजेस, हॉटेल, पेट्रोलपंप इ.ची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे.
- ७) राज्यातील महामार्गावर वाहनचालकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आलेले आहेत.

८) राज्यातील अपघातात गंभीरपणे जखमी झालेल्या रुग्णांसाठी आपत्कालिन वैद्यकीय सेवा प्रकल्प सुरु करण्यात आला असून या प्रकल्पांतर्गत राज्यभरात ९३७ रुग्णवाहीका उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

तासवडे (जि.सातारा) येथील औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीमध्ये  
मिथेल्सॉन रसायनाचा स्फोट होवून दोन कामगारांचा झालेला मृत्यु

(२५) \* ९८६५ श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उंबाळा जवळील तासवडे (जि.सातारा) येथील औद्योगिक वसाहतीत दिनांक १८ जानेवारी, २०१५ रोजी मियाँसिस केमिकल कंपनीमध्ये मिथेल्सॉन रसायनाचा स्फोट होऊन त्या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू व तीन महिलांसह पाच व्यक्ती गंभीर जखमी झाल्या, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले,

(३) तसेच पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. प्रकाश मेहता : (१) तासवडे, एमआयडीसी. ता.कराड, जि.सातारा येथील मियाँसिस केमिकल प्रा.लि. (प्लॉट नं.डी.-८१) या रासायनिक कारखान्यात दिनांक १८.०१.२०१५ रोजी आग लागून झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यु झाला आहे. तसेच कारखान्यात उपस्थित असलेले मालकाचे वडील गंभीर जखमी झाले असून मालकाची पत्नी व मुलाखतीसाठी आलेल्या इतर दोन महिला अशा तीन महिलांना किरकोळ जखमा झाल्या, ही वस्तुस्थिती आहे.

(२) या प्रकरणी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या क्षेत्रिय कार्यालयाने तसेच स्थानिक पोलीसांनी घटनेची चौकशी केलेली आहे.

चौकशीत असे आढळून आले की, घटनेच्या दिवशी ४-ब्रोमो फिनाइल अँसीटोनाट्राईल हा पदार्थ पल्वरायझिंग मिलमध्ये दळून त्याची पावडर तयार करण्यात येत असताना स्टॅटिक चार्जमुळे आग लागली. सदर आगीमुळे पल्वरायझिंग मिलपासून अंदाजे १० फूट अंतरावरील टॉल्वीन या ज्वालाग्रही रसायनाच्या बॅरलचा स्फोट होऊन आग इतरत्र पसरली. सदर आग अग्नीशमन दलाने पाऊण तासात विझविली. सदर आगीत तीन कामगारांच्या मृत्युमुळे जिवित व कारखान्याच्या मालमत्तेच्या नुकसानीमुळे वित्त हानी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

(३) सदर कारखाना हा बेकायदेशीररित्या परवाना न घेता चालू होता. ह्याबाबत कारखान्याच्या मालकाविरुद्ध महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ च्या नियम ४ (४) तसेच नियम ४ (१) (अ) (बी) (सी) च्या भंगाबाबत खटला क्र.४१६/१५ व नियम ११४ च्या अनुसूची XXIII तील उपखंड (६) (१) (बी) च्या भंगाबाबत खटला क्र.४१७/१५ असे दोन फौजदारी खटले प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी, कराड यांच्या न्यायालयात दिनांक १२.३.२०१५ रोजी दाखला करण्यात आले आहेत.

तसेच पोलीसांनी सदर घटनेचा गुन्हा नोंदविलेला आहे. (गुन्हा क्र.३/१५)

#### वर्सावा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वे तिकिटाचे वाढलेल्या दराबाबत

(२६) \* ५३०० श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.सदा सरवणकर (माहिम), श्री.प्रकाश फातर्पकर (चेंबूर), श्री.अजय चौधरी (शिवडी), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्री.तुकाराम काते (अणुशक्ती नगर), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील वर्सावा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वे प्रकल्प राबविणाऱ्या रिलायन्स कंपनीचे मेट्रो रेल्वेचे तिकिट दर निश्चित करणारी समिती स्थापन करण्यास केंद्र शासनाने टाळाटाळ करून मेट्रोसाठी नियोजित अंतरासाठी रूपये १०,३० व ४० असे दर आकारण्यास मंजूरी दिली असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मेट्रोचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश मा. उच्च न्यायालयाने दिले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त दर कमी करण्याबाबत शासनाकडून कोणता पाठपुरावा करण्यात आला वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) उच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो वन प्रा.लि. (मेट्रो रेल्वे प्रशासन) यांना मेट्रो रेल अॅक्ट, २००९ नुसार दर निश्चिती करण्यास मंजूरी दिली आहे. केंद्र शासनमार्फत दर निश्चिती समिती स्थापन करण्यात आलेली आहे.

(२) होय.

(३) महाराष्ट्र शासनाच्या दिनांक ३ सप्टेंबर, २०१३ च्या निर्देशाप्रमाणे मेट्रोचे तिकिट दर निश्चित केलेले आहेत व त्याची अंमलबजावणी करण्याकरीता सर्वोच्च न्यायालयामध्ये कार्यवाही चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या पार्किंगच्या नव्या धोरणाबाबत**

- (२७) \* ५७०१ श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम), श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर), श्री.दिपक चव्हाण (फलटण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या पार्किंगच्या नव्या धोरणात भविष्यात निवासी विभागांमध्ये दिवसाही वाहने उभी करण्याची परवानगी देण्यात येणार आहे, मात्र त्यासाठी वाहन मालकांना जादा शुल्क भरावे लागणार आहे, परिणामी चाळी आणि जुन्या इमारतीमध्ये राहणाऱ्या गाडी मालकांना पार्किंगसाठी दुप्पटीने जादा शुल्क भरावे लागणार असल्याचे दिनांक ५ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने चौकशी करून यासंदर्भात काय निर्णय घेतला आहे वा घेण्यात आला आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) मुंबईतील दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून काही इमारती व चाळीत राहणाऱ्यांना त्यांच्या आवारात वाहन उभे करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने व वाहतुकीत एकसूत्रता आणण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने माहे जानेवारी २०१५ चा ठराव क्रमांक १०८४ अन्वये निवासी वाहनतळ योजना अंमलात आणली आहे. त्यानुसार मुंबईतील इमारतीबाहेर रस्त्यांवर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर दिनांक ०१.०२.२०१५ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "ए" वॉर्डमध्ये प्रायोगिक तत्वावर नवीन "पे अँड पार्क पॉलिसी" अंतर्गत वाहनतळ शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. तथापि या निर्णयाला शासनाने दिनांक २९ जानेवारी, २०१५ रोजीच्या पत्रान्वये अंतरीम स्थगिती दिली आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**नाशिक महानगरपालिका प्रशासनाने पेस्ट कंट्रोल ठेकेदारास नियमबाह्य मुदतवाढ दिल्याबाबत**

- (२८) \* ५५११ श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) नाशिक पेस्ट कंट्रोलचे काम पाहणाऱ्या ठेकेदारास बाराव्यांदा मुदतवाढ देणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाने या खर्चापोटी रुपये २ कोटी १६ लाख एवढी रक्कम खर्ची घातली असून ठेक्याच्या रक्कमेपेक्षा मुदतवाढीला अधिक खर्च करण्यात आल्याचा प्रकार माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, सदर प्रकरणी दोषी आढळून येणाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील डास नियंत्रणासाठीचे दिनांक १.११.२०१२ ते ३१.१०.२०१३ या कालावधीसाठी रु.१,२०,४४,१३६/- या रकमेचे कंत्राट मे. नेशन टेक्नो पेस्ट, नाशिक यांना व रु.१,१५,५९,१२०/- या रकमेचे कंत्राट मे.एस. अँड आर. पेस्ट कंट्रोल नाशिक यांना देण्यात आले होते.

दिनांक ३१.१०.२०१३ नंतरच्या कालावधीसाठी नविन मक्तेदार नेमण्यासाठी तीन वेळा निविदा मागविण्यात आल्या असता, विविध कारणास्तव अशा निविदा अंतिम न झाल्याने उपरोक्त दोन्ही कंत्राटदारांना दिनांक १.११.२०१३ ते दिनांक २७.१२.२०१४ या कालावधीत ११ वेळेस मुदतवाढ देण्यात आली आहे.

या ११ मुदतवाढीपैकी ९ मुदतीवाढीसाठी दंडाची रक्कम वजा करून मे. नेशन टेक्नो पेस्ट, नाशिक यांना रु.८४,३८,४६४/- आणि मे.एस.अँड आर. पेस्ट कंट्रोल नाशिक यांना रु. ८१,१९,६८७/- अशी एकूण रु. १,६५,५८,१४२/- इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे.

उर्वरित दोन मुदतवाढीकरिता मे. नेशन टेक्नो पेस्ट, नाशिक रुपये २०,०७,३५६/- आणि मे.एस. अँड आर. पेस्ट, कंट्रोल नाशिक यांना रुपये १९,२६,५२०/- अशी एकूण रुपये ३९,३३,८७६/- इतकी रक्कम देय असून सदर देय रकमेतून दंडाची रक्कम वजा केली जाणार आहे.

वरील वस्तुस्थिती पाहता मुदतवाढीमध्ये अधिकचा खर्च झाला अशी वस्तुस्थिती नाही. (२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात रुग्णालयासाठी आरक्षित  
 असलेल्या जागेवर बेकायदा बांधकाम केल्याबाबत**

(२९) \* १०८६१ श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या जागेवर बांधण्यात आलेल्या इनामदार रुग्णालयाच्या दोन मजल्याचा ताबा महानगरपालिकेकडे देणे आवश्यक असताना महानगरपालिकेने ते ताब्यात न घेता महानगरपालिकेतील अधिका-यांकडून इनामदार रुग्णालयाला परस्पर भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या इमारतीवर पुन्हा नव्याने पाच बेकायदा मजले बांधण्यात आले त्याकडेही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर चौकशीसाठी नेमलेल्या अतिरिक्त आयुक्त यांनी अधिकाऱ्यांना दोषी ठरविले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?



श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२), (३) व (४) होय. संबंधित चार अधिका-यांची, त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याने खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी दिलेले आहेत. या चारपैकी दोन अधिका-यांना खातेनिहाय चौकशीकामी निलंबित करण्यात आलेले आहे.

-----

**परळी (जि.बीड) शहरातील मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्व.सेठ नेमीचंद  
दिपचंद बडेरा शिशुगृहातील पाच बालक गायब झाल्याबाबत**

(३०) \* १५९९६ श्री.हेमंत पाटील (नांदेड दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) परळी (जि.बीड) शहरातील हालगे गल्लीतील महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्व.सेठ नेमीचंद दिपचंद बडेरा शिशुगृहातील पाच बालक गायब झाल्याची घटना नुकतीच माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यासंदर्भात परळी (जि.बीड) पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली असून अद्यापही बालकांचा शोध लागलेला नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार जबाबदार असणा-या व्यक्तींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे
- (४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) बीड जिल्हा बालकल्याण समितीच्या एका सदस्याने दि. २०/०१/२०१५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून नमूद शिशुगृहातून ६ बालके गायब झाल्याबाबत पोलीस ठाणे परळी शहर जि.बीड येथे गु.र.नं. १५/२०१५, भा.दं.वि. ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

(२) हे खरे नाही,

दाखल गुन्ह्यातील सर्व बालके मिळून आले आहेत.

(३) होय,

सदर गुन्ह्याच्या तपासात स्व.सेठ नेमीचंद बडेरा शिशुगृहाचे अधीक्षक, तत्कालीन अधीक्षिका तसेच महाराष्ट्र चॅरिटेबल फाउंडेशन जालना या संस्थेचे सचिव या सर्वांनी ६ बालकांना दत्तक देणेबाबत कायदेशीर प्रक्रियाचा अवलंबन न करता सदरची बालके संगोपनासाठी पालकांच्या स्वाधीन केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालु आहे.

(४) विलंब झालेला नाही.

-----

मुंबई महानगरपालिकेच्या ताडदेव व गॅटरोड येथील भूखंड क्र.४१, ४२, व २८४  
मे. विकासक विशारद कन्सल्टन्ट कम्बाईन या कंपनीबाबत

(३१) \* १९८१० श्रीमती मोनिका राजळे (शेवगांव-पाथर्डी), श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेने गॅटरोड, ताडदेव मधील मोक्याचा भूखंड क्र.४२ च्या विकास कामामध्ये महानगरपालिकेच्या पदरी फक्त १५ टक्के जागा मिळूनही प्रशासनाने पुन्हा या भागातील भूखंड क्र.४१ व २८४ हे मे. विकासक विशारद कन्सल्टन्ट कम्बाईन या कंपनीला देण्याचा घाट घातल्याची बाब दिनांक १६ जानेवारी,२०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महानगरपालिकेच्या दिनांक ९ फेब्रुवारी, २००५ च्या बैठकीत जमीन मालकाला ७ कोटी ४५ लाख रुपयांची भूसंपादनाच्या रकमेची तरतूद केली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, महानगरपालिकेने हा भूखंड विकसित केला असल्यास त्याला ४ एफएसआय प्रमाणे सुमारे ४४३४.८० चौ.मी. जागा रिटेल मार्केटसाठी उपलब्ध झाली असती, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीअंती काय आढळून आले व तदनुसार सदर भूखंडाबाबतचा निर्णय रद्द करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) प्रश्नाधीन ताडदेव येथील भूखंड क्र. ४१,४२ व २८४ हे महानगरपालिकेच्या "किरकोळ मंडई" करिता आरक्षित आहेत.

न.भू.क्र. ४२ हा महानगरपालिकेचा भूखंड विकास नियंत्रण नियमावलीच्या विनियम ३३(७) खालील तरतूदीनुसार विकसित करण्यात आला व नियमातील तरतूदीनुसार विकासकाने सदर भूखंडावर तळघर + तळमजला + ५ (भाग) इतक्या व २५१८.६१ चौ.मी. क्षेत्रफळाच्या किरकोळ मंडईचे बांधकाम करून सदर मंडईची इमारत महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली आहे.

वास्तूविशारद मे. कन्सल्टंट कंबाईन यांनी न.भू.क्र. ४१ चे मालक श्रीमती सोहनी शाह यांच्या वतीने सदर जमीन विकास नियंत्रण नियमावलीच्या विनियम ३३(७) खालील तरतूदीनुसार समावेशक आरक्षणाखाली विकसित करण्याकरिता प्रस्ताव दाखल केलेला आहे.

भूखंड क्र. २८४ बाबत कोणताही पुनर्विकास प्रस्ताव अद्यापि महानगरपालिकेस प्राप्त झालेला नाही. त्यामुळे सदर भूखंडाच्या भूसंपादनासाठीची पुढील कार्यवाही महानगरपालिकेकडून करणेत येणार आहे.

(२) न.भू.क्र. ४१ व २८४ हे खाजगी मालकीचे भूखंड असल्याने त्याच्या संपादनासाठी सुधार समितीमध्ये दिनांक ९.२.२००५ रोजी व महापालिका सभेमध्ये दिनांक २७.१.२००६ रोजी मंजूरी देणेत आलेली होती. त्याअनुषंगाने महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात भूसंपादनासाठी रक्कम रु. ७.४५ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.

(३) नाही.

प्रस्तुत प्रकरणी न.भू.क्र. ४१ व २८४ हे भाडेकरूच्यापुढे उपकर इमारती असलेले भूखंड आहेत. त्यांचा विकास हा भाडेकरूंच्या पुनर्वसनाची तरतूद असलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या विकासासाठीचे असलेल्या विनियम ३३(७) नुसार होणे क्रमप्राप्त आहे. जर जमिन मालक विनियम ३३(७) खाली अंतर्भूत असलेल्या समावेशक आरक्षणाच्या तरतूदीप्रमाणे आरक्षण विकसित करून भाडेकरूंचे पुनर्वसन करत असतील तर अशा प्रस्तावाचा विनियमातील तरतूदीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने विचार करणे नियमानुसार राहिल.

शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७(१) व कलम १५४ खाली अस्तित्वातील विद्यमान मार्केटच्या पुनर्विकासासाठी ४,०० चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करणेसाठी दिनांक २४.४.२००७ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेस निदेश दिलेले असून ते अंमलात आणलेले आहेत. संदर्भाधीन भूखंड हे नियोजित किरकोळ मंडईसाठी आरक्षित असल्याने शासनाच्या दिनांक २४.४.२००७ रोजीच्या निदेशातील तरतूद प्रस्तुत प्रकरणी लागू राहत नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

#### महानगरपालिकेच्या रुग्णालयात डायलेसिसच्या सुविधा सुरु करण्याबाबत

(३२) \* ८८८७ श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील डायलेसिस रुग्णांसाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयात डायलेसिसच्या सुविधा सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा महानगरपालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, डायलेसिसच्या १४ सेंटर पैकी डॉ.बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात कांदिवली आणि राजावाडी रुग्णालय घाटकोपर या दोनच ठिकाणी सध्या डायलेसिस सेंटर सुरु असल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, गरीब व गरजू रुग्णांना डायलेसिस करण्यासाठी मुंबईतील इतर ठिकाणच्या रुग्णालयातही त्वरीत डायलेसिस सेंटर सुरु करण्यात यावेत अशी जनतेकडून मागणी होत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येणार आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही. सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाच उपनगरीय रुग्णालयात व तीन केंद्रांमध्ये सार्वजनिक-खाजगी भागिदारी तत्वावर डायलिसिस सेवा सुरु करण्यात आलेली असून या ८ प्रकल्पांत ८६ रुग्णशय्या उपलब्ध आहेत.

(३) व (४) हे खरे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतर ९ रुग्णालयांत सार्वजनिक - खाजगी सहभाग प्रकल्पांतर्गत ही सेवा सुरु करण्याबाबत प्रस्ताविण्यात आले आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत निविदा मागवून निवड केलेल्या संस्थांना इरादापत्र देण्यात आलेले आहे.

तसेच के.ई.एम., नायर, सायन रुग्णालयांमध्ये २२ रुग्णशय्या डायलिसिससाठी उपलब्ध असून सायन रुग्णालयात १० रुग्णशय्या वाढविण्याचा प्रस्ताव कार्यान्वित आहे. गरीब व गरजू रुग्णांसाठी सदर सेवा दिवस रात्र पुरविण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**उल्हासनगर महानगरपालिकेतील मालमत्ता कर आकारणीतील गैरव्यवहार  
 प्रकरणी गुन्हा दाखल करुनही कारवाई न झाल्याबाबत**

(३३) \* ६६७६ श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जितेंद्र

**आव्हाड (मुंब्रा कळवा) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील काही मालमत्ता धारकांना जुन्या दराने तर काहींना वाढीव दराने कर आकारणी केल्याबाबत सन २००२-०३ ते २००८-०९ या कालावधीत कोटयवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत उल्हासनगर महानगरपालिकेतील ५ उपायुक्त तसेच खाजगी कंपन्यांचे सहा कर्मचारी यांच्या विरोधात उल्हासनगर येथील मध्यवर्ती पोलीस स्टेशनमध्ये माहे मे, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान गुन्हा दाखल करुनही संबंधितांवर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने अधिक चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे खरे नाही. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीमध्ये झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात उल्हासनगर महानगरपालिकेत सन २००२ ते २००८ या कालावधीत उप-आयुक्त या पदावर कार्यरत असलेले तत्कालीन ४ शासकीय अधिकारी (१) श्री.संजय जगन्नाथ दुसाणे, (२) श्री.मिलींद भालचंद्र सावत, (३) श्री.पी.डी.कोळेकर व (४) श्री.हरेश चंद्रभान इंदनानी तसेच कॉम्प्युटर एड्स या कंपनीचे संचालक श्री.अमर अरविंद रेड्डी व ६ कर्मचारी या खाजगी इसमांच्याविरुद्ध मध्यवर्ती पोलीस

स्टेशन येथे अनुक्रमे गु.र.क्र.२६/२०१४, गु.र.क्र.२७/२०१४, गु.र.क्र.२९/२०१४ व गु.र.क्र.३०/२०१४, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, १९८८ चे कलम १३ (१) (ड) सह १३ (२) अन्वये दि.२१.०५.२०१४ रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे सन २००८ मध्ये उप-आयुक्त या पदावर कार्यरत असलेले शासकीय अधिकारी श्री.अशोक नारायण बागेश्वर यांचेविरुद्ध मध्यवर्ती पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र.२८/२०१४ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, १९८८ चे कलम १३ (१) (ड) सह १३ (२) अन्वये दि.२१.०५.२०१४ रोजी दाखल करण्यात आला आहे.

उपरोक्त गुन्ह्यांपैकी अनुक्रमे गु.र.क्र.२६/२०१४, गु.र.क्र.२७/२०१४, गु.र.क्र.२८/२०१४ व गु.र.क्र.३०/२०१४, मध्ये संबंधित शासकीय लोकसेवक सतचे कॉम्प्युटर एड्स या कंपनीचे संचालक श्री.अमर अरविंद रेड्डी यांना दि.२१.०५.२०१४ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली आहे. या चार गुन्ह्याच्या अनुषंगाने उप-आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या संबंधित ४ शासकीय अधिका-यास शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

(२) व (३) सदर गुन्ह्यांचा तपास सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
**औरंगाबाद शहरातील जाधववाडीतील सिध्देश्वर व डॉंबिवली येथील संदप  
 गावात जात पंचायतीने कुटुंबियांना वाळीत टाकल्याबाबत**

(३४) \* ५९०९ श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), अॅड.यशोमती ठाकर (सोनावणे) (तिवसा), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.अजित पवार (बारामती), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद शहरातील जाधववाडीतील सिध्देश्वर कॉलनीतील रंजना सचिन पांडे आणि नारेगावातील विशाल तामचीकर हे दोघे एकाच गोत्रातील असतांना त्यांनी प्रेमसंबंधातून लग्न केल्याने समाजाने सदर दोन्ही कुटुंबाना माहे जानेवारी, २०१५ मध्ये वाळीत टाकल्याचे व सदर प्रकरणी पुण्यातील पिंपरी-चिंचवड, आळंदी, इचलकरंजी, संगमनेर व औरंगाबाद याठिकाणी भरविण्यात आलेल्या वेगवेगळ्या जातपंचायतींमध्ये दंडापोटी दोघांकडून रुपये १ लाख ७० हजार वसूल करूनही जातपंचायतीने बहिष्कार मागे घेतला नसल्याचे आढळून आले आहे, हे खरे आहे काय

(२) तसेच ठाणे जिल्ह्यातील डॉंबिवली येथील संदप गावात राहणा-या संजय सोमा कदम या तरुणाने वर्षापूर्वी दलित समाजातील तरुणीशी आंतरजातीय विवाह केला असल्यामुळे गाव पंचायतीने त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना समाजातून बहिष्कृत करून ठार मारण्याची धमकी देवून एक लाख रुपयांचा दंड सुध्दा ठोठावला आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रकरणांची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ,
- (४) तसेच, राज्यात अशा प्रकारच्या वारंवार घडत असलेल्या घटना रोखण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) औरंगाबाद येथील रंजना सचिन पांडे यांनी त्यांचे व त्यांच्या पतीच्या कुटुंबियांना वाळीत टाकून जातपंचायतीच्या नावाखाली धमक्या देऊन एक लाख पंचेचाळीस हजार रुपये उकळल्याची फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(२) हे खरे नाही.

(३) औरंगाबाद येथील प्रकरणासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीवरून पो.स्टे. एम.आय.डी.सी. सिडको नारेगाव, जि.औरंगाबाद येथे गु.र.क्र. ९/२०१५ कलम १५३ (अ), ३८४, ३८७, १२० (अ), ५०३, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण ११ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. आरोपी सध्या जामीनावर मुक्त असून पुढील तपास सुरु आहे.

(४) सामाजिक बहिष्कारासंदर्भात प्राप्त तक्रारीबाबत भा.दं.वि.सं. कलम १५३ (अ) अन्वये कारवाई करण्याबाबत दिनांक ३०.०९.२०१३ च्या शासन परिपत्रकान्वये सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**बदलापूर (जि.ठाणे) येथील एमआयडीसी भागातील  
भारतीय स्टेट बँकेच्या शाखेवर पडलेला दरोडा**

(३५) \* १४८९३ श्री.अजित पवार (बारामती), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड

(मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बदलापूर (जि.ठाणे) येथील एमआयडीसी भागात असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेवर दिनांक १६ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्या दरम्यान दरोडेखोरांनी दरोडा घालून सुमारे दीड कोटी रुपयांचा ऐवज पळवून नेला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी पोलीसांनी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) प्रकरणी आरोपींनी दरोडा टाकला नसून घरफोडी करून रोख रुपये व सोन्याचे दागिणे असा एकूण १,४४,०५,३४०/- रुपयांचा माल चोरी करून नेला आहे.

(२) सदर प्रकरणी बदलापूर पुर्व पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं.२४/२०१५ भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे दिनांक १६.०२.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासात सदरचा गुन्हा नेपाळ देशातील व झारखंड राज्यातील गुन्हेगारांनी केल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाल्याने तत्काळ तपासकामी झारखंड राज्यात व नेपाळ येथे पोलीस पथक पाठवून आरोपीचा शोध घेण्यात आला. तपासात एकुण २२ आरोपी निष्पन्न झालेले असून त्या पैकी एकुण १० आरोपींना झारखंड, मुंबई, ठाणे येथुन अटक

करण्यात आली असुन त्यांच्याकडून रु.१४,०१,५८५/- इतका किंमतीचा मुद्दे माल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील पोलीसांचे कामाचा ताण वाढत असल्यामुळे झालेले मृत्यू

(३६) \* ५३०१ श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्रीमती संगीता ठोंबरे (केज), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला), श्री.विजय औटी (पारनेर), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्री.धनजय (सुधीर हरी) गाडगीळ (सांगली), श्री.नितेश राणे (कणकवली), श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे), श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील पोलीसांना २४ तास काम करावे लागत असल्यामुळे त्यांच्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण होऊन कामाचा ताण वाढत असल्याने मागील एक वर्षात १४७ हून अधिक पोलीसांचा मृत्यू झाल्याचा प्रकार माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आला, हे खरे आहे काय,

(२) तसेच राज्यातील पोलीसांना कोणत्या ना कोणत्या कारणास्तव कायम बंदोबस्त, वेळी-अवेळी जेवण, अपुरी झोप, वरिष्ठांकडून दिली जाणारी जाचक वागणुक या असह्य ताणामुळे सन २००७ ते २०१४ या काळात २४७ कर्मचा-यांनी आत्महत्या केल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास गृहविभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने उक्त प्रश्नाची दखल घेऊन तणावग्रस्त पोलीसांवरील कामाचा ताण कमी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मुंबई पोलीस दलातील १४७ पोलीसांचे विविध आजाराने निधन झाले आहे. परंतू कामाच्या तणावामुळे निधन झाल्याचे अभिलेखावर नोंदी उपलब्ध नाहीत.

(२) राज्यात सन २००७ ते २०१४ या कालावधीत एकूण २५९ पोलीसांनी आत्महत्या केलेल्या आहेत. परंतू सदरच्या आत्महत्या या पोलीसांना विविध कार्यक्रम, सण, उत्सव इत्यादी कारणास्तव सतत वेळीअवेळी बंदोबस्ताचे काम दिल्यामुळे झाले आहेत असे म्हणता येणार नाही. सदर आत्महत्या होण्याचे कौटुंबिक व वेगवेगळी वैयक्तिक कारणे आहेत.

(३) व (४) पोलीसांचे आरोग्य उत्तम रहावे तसेच कामाचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना राबविण्यात येते. बी.एम.आय. चाचणी करून प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. पोलीस भरती करण्यात येऊन पोलीस दलात कर्मचाऱ्यांची वाढ करण्यात येते. पोलीस अधिकारी/अमंलदार यांच्या अडीअडचणी, तक्रारीचे निवारण करण्यासाठी कर्मचारी वृंद परिषदेचे आयोजन करण्यात येते. तसेच अजांकित कक्ष व दरबारामध्ये त्यांच्या तक्रारी व

अडीअडचणी सोडविणे याबाबत जास्तीत जास्त प्रयत्न करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतात. पोलीस अधिकारी/कर्मचारी हे तणावमुक्त व निरोगी कार्यरत राहण्यासाठी आरोग्य विषयक तपासणी, शिबीर, कार्यशाळा, योगा, आरोग्य विषयक जागरूकता शिबीरांचे देखील आयोजन करण्यात येते. पोलीस रुग्णालय/दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. कामाच्या ठिकाणी व्यायामशाळेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कामाचा ताण कमी व्हावा यादृष्टीने वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, दिवाळी मेळावा, उमंग-स्वरतरंग सारखे संगीतमय कार्यक्रम हळदीकुंकु समारंभ इत्यादी तसेच क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

-----  
**राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराचे खटले प्रलंबित असल्याबाबत**

(३७) \* १०९०२ श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला), डॉ.सुरेश (भाऊ) खाडे (मिरज), श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराचे खटले प्राधान्याने व तातडीने निकाली काढण्यासाठी वेगळी जलदगती न्यायालये असून २५ जलदगती न्यायालये केवळ महिला अत्याचाराच्या खटल्यांसाठी असतानाही राज्यात सुमारे ५६००० खटले प्रलंबित असल्याची बाब माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, प्रलंबित खटल्यांवर लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

महिला अत्याचाराबाबत सत्र न्यायालयामध्ये (जलदगती +विशेष न्यायालये) ११८२३ प्रकरणे प्रलंबित आहेत.

(२) राज्यात महिला अत्याचारांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी माहे ऑगस्ट, १९९६ ते माहे जानेवारी, २०१४ पर्यंत आवश्यकतेनुसार वेळोवेळी एकूण २७ विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे. मार्च २०११ मध्ये १०० जलदगती न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये प्राथम्याने महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे चालविली जातात.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :  
मुंबई.

डॉ. अनंत कळसे  
प्रधान सचिव,  
महाराष्ट्र विधानसभा